

Sharda Cropchem Limited

Tel. : +91 22 66782800
FAX : +91 22 66782828 / 66782808
E-mail : office@shardaintl.com
Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W),
Mumbai - 400056, India.
www.shardacropchem.com



ISO 9001: 2015 Reg. No: 702949
CJN: L51909MH2004PLC145007



15th June, 2022

To,

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Trading Symbol: SHARDACROP	BSE Limited Phiroze Jeejeebhoi Tower, Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 538666
--	--

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement of notice related to transfer of dividend and equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund.

We hereby inform that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('said rules'), as amended from time to time, the dividend declared for the financial year ended 31st March, 2015, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund ('IEPF') on or before 22nd September, 2022. The corresponding shares on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years will also be transferred by the Company to the demat account of IEPF Authority.

The same was published in the following newspapers today i.e. 15th June, 2022:-

- 1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Request you to take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For SHARDA CROP CHEM LIMITED

Digitally signed by JETKIN NAVINCHANDRA GUDHKA
DN: c=IN, postalCode=400049, st=MAHARASHTRA, street=MUMBAIE2 JUHU
APARTMENTS JUHU ROAD JUHU KOLIWADA REVADANKAR MARG 400049,
l=MUMBAI, o=Personal, title=5293,
serialNumber=51103cdd88512f3aa0e0c87641ba84fd395c81fa6ae55be27537a8645
3bde15, pseudonym=529320221027140418559,
2.5.4.20=2ed7db12c75e594a8a6cedda1434b872a7f73c48c734ffb55fbafc1ef2f32021,
email=JETKINGUTKA@GMAIL.COM, cn=JETKIN NAVINCHANDRA GUDHKA

JETKIN GUDHKA
COMPLIANCE OFFICER

Encl: as above

Steel Cos Staring at Maintenance Shutdowns

Levy of export duty results in volatile domestic prices; traders defer large orders

Nehal Chaitiwala@timesgroup.com

Mumbai: Steelmakers may be forced to take maintenance shutdowns at their plants this month as the domestic supply mismatch in the domestic market after sudden levy of export duty on steel last month hit their overseas business, people in the know said. The export duty, imposed to check

rising inflation in the country, has resulted in volatile steel prices in the domestic market. Now, traders and end-users are deferring large orders in expectations of further price correction, the sources said.

Buyers are dipping into their holding stock to meet requirements. This has resulted in the piling up of finished inventory with steel mills, they said.

Inventory of finished steel is also piling up at mills as export has nosedived since the levy of the new duty, experts said.

Prices of the alloy continue to dip in the domestic market in tandem with a decline in input costs and global steel prices. Prices of benchmark HRC coil (HRC) steel at traders' end dipped 9% since the imposition of the export duty to around 85,100 per tonne as of June 8, according to data from SteelMint, a market intelligence firm.



"Price correction is not a worry. What is worrying is the demand," a senior executive at a leading steelmaker told ET, requesting not to be named. "When destocking happens, not all steelmakers will be able to afford holding inventory." Scheduled maintenance shutdowns are a norm at steel mills. Many companies are looking to advance these to this month to balance out the demand-supply mismatch, said an executive at another leading steelmaker. Private steel mills hold about 15-17 days of inventory while the public sector ones hold around 20-25 days of inventory, according to SteelMint. "We are getting the indication that if inventories go above these levels, then the steel mills will think of having maintenance shutdowns," a spokesperson for the intelligence firm told ET.

Bitcoin Plunges as Major Crypto Lender Halts Ops

New York: The price of bitcoin and other cryptocurrencies plummeted Monday after a major cryptocurrency lender effectively failed and halted all withdrawals from its platform, citing "extreme market conditions." It's the latest high-profile collapse of a pillar of the cryptocurrency industry. These meltdowns have erased tens of billions of dollars of investors' assets and spurred urgent calls to regulate the free-wheeling industry. Bitcoin was trading at roughly \$22,400 late Monday, down more than 16% in the past day. Ethereum, another widely followed cryptocurrency, was down roughly 17%. Investors have been selling riskier assets such as digital currencies and technology stocks as the Federal Reserve raises interest rates to combat high inflation.

On Sunday, the cryptocurrency lending platform Celsius Network announced that it was pausing all withdrawals and transfers between accounts. In order to "honour, over time, withdrawal obligations," Celsius, with roughly 1.7 million customers and more than \$10 billion in assets, gave no indication in its announcement when it would allow users to access their funds.

In exchange for customers' deposits, the company pays out extremely generous yields, upwards of 19% on some accounts. Celsius takes those deposits and lends them out to generate a return. Lending platforms such as Celsius have come under scrutiny recently because their yields that normal markets could not support, and critics have called them effectively Ponzi schemes.

Unemployment Rate Falls to 4.2% in '20-21

Our Bureau

New Delhi: India's unemployment rate fell further to 4.2% in 2020-21 despite this period witnessing two waves of the pandemic which had left millions of workers without work and resulted in suspension of field work, shows the periodic labour force survey by the Ministry of Statistics and Programme Implementation released on Tuesday. The unemployment rates (UR) in India stood at 4.8% in 2019-20, 5.8% in 2018-19 and 6.1% in 2017-18. Mosp's annual PLFS for urban and rural India captures data from July to June.

UR is defined as the percentage of persons unemployed among the persons in the labour force. As per the annual report, even the labour force participation rate (LFPR) has gone up in the country year-on-year to 41.9% in 2020-21 compared to 40.1% in 2019-20, 37.5% in 2018-19 and 26.9% in 2017-18. LFPR is defined as the percentage of persons in the labour force (i.e. working or seeking or available for work) in the population.

This is on the back of significant improvement in female labour force participation during this period, the data shows. Female labour force participation jumped to 35.1% in the 2020-21 survey period from 22.8% in the preceding year, 18.6% in 2019-20 and 17.5% in 2017-18.

Monsoon Advances to Several Parts of Country

Shambhavi.Anand@timesgroup.com

New Delhi: About a fortnight after onset, the southwest monsoon has advanced to some parts of Gujarat and central Maharashtra, Madhya Pradesh, Telangana and Karnataka, said IMD. Conditions are favourable for further advance of the monsoon into some more parts of North Arabian sea, some more parts of Gujarat state, some parts of South Madhya Pradesh, entire Andhra Pradesh, Madhya Pradesh, Karnataka and Tamil Nadu, some parts Vidharbi and Telangana, some parts of Andhra Pradesh, west central and north west Bay of Bengal, some parts of Odisha, Gangetic West Bengal, Jharkhand, entire sub-Himalayan West Bengal and some more parts of Bihar in the next 2-3 days.

Monsoon reached Kerala on May 29, three days before the usual date of June 1. However, both the national weather forecasters and private players have said most areas are seeing little rains.

"This year's monsoon is disappointing for most parts barring the north-eastern states. It is slow, sluggish, and rainfall has been deficient, especially in the southern peninsula," said G.P. Sharma, president, SkyMet.

BLUE DART EXPRESS LIMITED

Regd. Office: Blue Dart Centre, Sahar Airport Road, Andheri (E), Mumbai 400 099. Tel: 022-28396444 Fax: 022-28244131

CIN: L61074MH1991PLC061074 Email: communications@bluedart.com Website: www.bluedart.com

NOTICE

(For the attention of Shareholders of Blue Dart Express Limited) The Members are requested to note that, The Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities & Exchange Board of India (SEBI) have permitted the listed Companies to send Notice of the Annual General Meeting (AGM) and Annual Report to the Shareholders for the year ended March 31, 2022 by e-mail.

In order to enable sending Annual Report, Notice and other communication to Shareholders in the electronic form, we request Members of Blue Dart Express Limited (the 'Company'), who have not yet registered their proper and correct e-mail address, bank account details and mobile no., to register these details immediately, in respect of shares held in the electronic form, with their Depository Participant(s) and in respect of shares held in the physical form, by communicating to the Company's Registrar & Share Transfer Agent, Link Intime (India) Pvt. Ltd., C-101, 1st Floor, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai-400083.

Pursuant to General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and General Circular No. 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has also enabled the process for the limited purpose of receiving the Company's Annual Report and notice of Annual General Meeting (including remote e-voting instructions) electronically and members may temporarily update their e-mail address by accessing the link https://linkintime.co.in/en/annual_report_email_register.html or on their web site www.linkintime.com under the 'Investor Services' tab by choosing the e-mail registration heading and follow registration process as guided therein.

for Blue Dart Express Limited
Sd/-
Tushar Gunderia
Sr. Vice President
Head (Legal & Compliance) & Company Secretary
Place: Mumbai
Date: June 14, 2022

Musk to Address Twitter Employees for First Time

NEW YORK: Elon Musk will speak to Twitter Inc employees this week for the first time at a company-wide meeting since launching his \$44 billion bid in April, a source said on Monday, citing an email from Twitter chief executive Parag Mehta to staff. The meeting is scheduled for Thursday, and Musk will take questions directly from Twitter employees, the source added. The news, first reported by Business Insider, comes after Twitter said last week that it anticipated a shareholder vote on the sale by early August. — Reuters

MISME TECHNOLOGY CENTRE
GOVERNMENT CERTIFICATE EMPLOYMENT PROMOTION PROGRAM IN
FOOD PROCESSING & PRESERVATION
Course Duration: 2 Years (ONLINE) Date: 15 & 16 June 2022
Time: 10:30 AM to 3:00 PM
Centre Contact: Dept for Starting a Food Processing Industry, Business Opportunities, Registration Food Processing Method & Machinery, Packaging Material, Food Law/FSSAI, Marketing Tools & Techniques, Bank Rule & Procedures, Food Processing Startup, Govt. Financial Schemes & Subsidies, Credit Support and Project Report, Recent Updates on Food Industry. More topics: NOTE: (SMALL BUSINESS UNIT AND BIG UNIT BOTH WILL BE DISCUSSED)
Fees: ₹25,000 (study material is not say paid by yourself)
Coordinator: 9510548732, 9853204928
GOVERNMENT OF INDIA CERTIFICATE WILL BE AWARDED

Energyworld.com

DRIVING THE ENERGY TRANSITION AGENDA FORWARD
THE ECONOMIC TIMES
ENERGY LEADERSHIP SUMMIT 2022
June 16-17, 2022 | 10 AM onwards
Hyatt Regency, New Delhi

The global energy industry is at the cusp of major overhaul. The Summit aims to shape the global, regional and local agenda in the energy sector. It will bring together the most prominent people in the energy ecosystem to help create an informed debate on the key attributes of the new world order and to collaborate and discuss latest business trends.

KEY SPEAKERS

CHIEF GUEST Shri R K Singh Hon'ble Minister of Power and New & Renewable Energy, Government of India	GUEST OF HONOUR Shri Bhagwanth Khada Hon'ble Minister of State, New and Renewable Energy, Chemicals and Fertilizers, Government of India	H.E. André Arraño Corréa do Lago Brazilian Ambassador to India	I S Chaturvedi Additional Secretary, MNRE, Govt of India	Leena Nandan Secretary, MoF/CC, Govt of India
Mamta Srivastava Principal Secretary, Govt of MP	Atul Bagal Country Director, India UNEP	Gauri Singh Deputy DG, IREDA	C Laxma Reddy Additional DG, DGH	Atul Ball Director (NRE), IIC, NSGA, MoP, Govt of India
Sudhendu J Sinha ADT, Jaipur	Abhay Kumar Singh CMD, NRECF	Deepesh Nanda CEO, GE Gas Power South Asia	Ashish Gupta Managing Director, A&P-Publisher, IEE	Parag Marathe Grid Engineering Leader, GE Renewable Energy

#ETEnergyLeadership
To register for the event, Scan the QR code or visit energyworld.com/leadership-summit2022
For Partnerships, Call: 9975089731 | Email: rijai.jain@timesinternet.in
For Marketing & Strategic Alliance, Call: 9899134906
Email: siddharth.gautam@timesinternet.in

Insurance Information Bureau of India (IIB)
(Promoted by Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI))
Invites applications from eligible candidates for **CHIEF EXECUTIVE OFFICER**
For further details please refer website: <https://iib.gov.in>

SHARDA CROPCHEM LIMITED
CIN: L15109MH2004PLC14007
Registered Office: Prime Business Park, Chhatrapati Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056. Tel: No. 022 9678 2800
Email ID: coo@shardacil.com Website: www.shardacil.com

NOTICE
TRANSFER OF DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (1) of the Companies Act, 2013 (the Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended from time to time, the Final Dividend declared for the financial year ended 31st March, 2019, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund (IEPF) on or before 22nd September, 2022. The corresponding shares on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years will also be transferred by the Company to the demat account of IEPF Authority.

The Company has sent communication to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid rules, requesting them to encash the unclaimed dividend on or before 15th September, 2022 by sending a letter under the signature of KFin Technologies Limited ('KFinTech'), Link Intime Cropchem Limited, Saleem Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanaknagar, Sarilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana, email: enward.ris@kintech.com Tel: 91-40-6716 1666. The full details of the concerned shareholders have been updated on the website of the Company at <http://shardacil.com/iepf-dividend-transfer> where shares are liable to be transferred to IEPF Authority as per the aforesaid Rules. Any valid claim is not received by KFinTech by that date, the Company, in accordance with the aforesaid provisions of law, shall transfer such dividend and shares to the IEPF Authority.

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed by the Company at its registered office along with requisite documents enumerated in form IEPF-5.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. KFinTech at the details mentioned above.

By order of the Board of Directors
Sd/-
Jatin Guha
Company Secretary

Place: Mumbai
Date: June 14, 2022

MCL MAHANADI COALFIELDS LIMITED
(A Subsidiary of Coal India Limited)
Jagrolli Vihar, Bhubaneswar - 751005, Odisha
Tel: (91)673-24959404 | Email: enward.ris@iepf.com | Website: www.mahanadicoal.in

NOTICE
All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd www.coalindia.in, respective subsidiary Company, (MCL www.mahanadicoal.in), CIL e-Procurement portal <https://coalindiatenders.nic.in> and Central Public Procurement Portal <https://eprocure.gov.in>. In addition, procurement is also done through GeM portal <https://gem.gov.in> R-5103

GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited GSK
Corporate Identity Number (CIN): L24239MH1992PLC001911
Dr. Annie Besant Road, Mumbai 400030 | Telephone: 022-24959595
Fax: 022-24959404 | Email: enward.ris@gsk.com | Website: www.gsk.com

NOTICE TO SHAREHOLDERS
TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTORS EDUCATION & PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective 7th September, 2016 and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 effective 28th February, 2017 (hereinafter referred to as the 'Rules').

The said Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which the beneficial owner has not encashed any dividend warrant during last seven years to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF").

Accordingly, the Company has already sent a specific communication to the concerned shareholders dated 27th June, 2022, whose shares correspond to the unclaimed dividends for the financial year 2015 and who have not claimed their dividends for a period of seven consecutive years and are liable to be transferred to IEPF, at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s).

All such shareholder(s) are requested to forward the requisite documents to the Registrars & Transfer Agent of the Company, M/s. KFin Technologies Limited at Saleem Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanaknagar, Hyderabad - 500032, Email at enward.ris@kintech.com latest by 30th August 2022 for claiming the unpaid dividend for year ended March 2015 and onwards so that shares are not transferred to IEPF.

- Form ISR-1 & ISR-2 (with original cancelled cheque bearing the name of Shareholder)
- Form ISR-3, SH-13 & SH-14 (as applicable)

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website www.gsk-india.com. Shareholders are requested to refer to the web-link <https://india.gsk.com/enward.ris@kintech.com/shareholder-information-unpaid-dividend/> to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring all shares in respect of which the shareholder/beneficial owner has not encashed any dividend warrant during last seven years to the IEPF.

The concerned shareholders may note that, upon such transfer, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF for which a separate application has to be made to the IEPF in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For further information, concerned shareholder may contact the Registrar of the Company i.e. M/s. KFin Technologies Limited at enward.ris@gsk.com or call on 022-24959595 or Share Department at GSK House, Dr. Annie Besant Road, Mumbai 400030. Tel. no. 022-24959434 / 415 Fax: 022-24981526.

For GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited
Sd/-
Ajay Nandkumar
Vice President - Administration,
Real Estate & Company Secretary

Place: Mumbai
Date: 14th June, 2022

LAST CHANCE TO REGISTER!

30-MINUTES THAT CAN HELP GROW YOUR BUSINESS

TIMES IMPACT is a free marketing seminar that offers effective Print & Digital combo marketing solutions to maximise your sales via exclusive advertising packages.

VIRTUAL SEMINAR: 14TH to 18TH JUNE

FOR FREE REGISTRATION
WWW.TOIRSVIP.COM/8

CALL
1800 103 4528

SCAN TO REGISTER

THE TIMES OF INDIA | मसुराफादाफसुरा | NBT | BombayTimes | THE ECONOMIC TIMES

